

A respectful request from the once more youngish family to all of you When you visit the [www.OnceMoreYoungish.com](http://www.OnceMoreYoungish.com) website in the friends, one's relative, one's kith and kin, group for the purpose that others may visit [www.OnceMoreYoungish.com](http://www.OnceMoreYoungish.com) website.

Yours faithfully

Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN

आपला विश्वासू

श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान

*S.Ramchandra*

सही/स्वाक्षरी Signature

Once More Youngish Website वन्स मोअर यंगीश वेबसाईटवर / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावर प्रकाशित केलेली लेखी माहिती स्वतः श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान यांनी स्वतः त्यांचे मूळ मराठी मातृभाषेत लिहून प्रकाशित केले आहे. ते स्वतः मराठी भाषेचा इंग्लिश (यु एस) भाषेत अनुवाद करत आहेत Once More Youngish Website वर / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावर प्रकाशित करत आहेत.

The written information published on the once more youngish website has been written and published by Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN himself in his native Marathi mothertongue. He himself is translating the Marathi language into English (US) and Once More Youngish are publishing on this website.

काही असाध्य रोगांवर संशोधन सुरु आहे

**Research into some incurable disease in progress**

काही असाध्य रोगांचा शोध अंतिम टप्पात आहे

**The search for some incurable disease is in final stages**

वेळोवेळी, प्रकाशित माहिती once more youngish website/ पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावर सिद्ध चाचणी शरीरविज्ञान फिजीओलॉजी सिद्धांत म्हणून प्रकाशित केली जाईल.

From time to time, published information will be published all the Once More Youngish website as a proven test physiology theory.

आमच्या अधिकृत वेबसाईटला / संकेतस्थळाला भेट द्या

**Visit our official website**

आमची अधिकृत वेबसाईट / संकेतस्थळ

**Our official website**

[www.OnceMoreYoungish.com](http://www.OnceMoreYoungish.com)

नैसर्गिक फुलाचे रोप/वृक्ष केवडा Flowering plant/tree केवड्याची फुले Kevda Flowers बीजापासून निर्मिती झालेले अपरिपक्व रोप जेव्हा नैसर्गिक परिपक्व होते म्हणजेच परिपक्वतेच्या बहराणे बसून जाते तेव्हा ते त्याच्या नैसर्गिक जन्मजात विविध गुणधर्मांनी निसर्गात प्रसिद्धी मिळवते. आणि अनेक वर्षे नैसर्गिक जन्मजात मोहक सुगंधाने सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची क्षमता केवड्याच्या फुलातील सुवासिक सुगंधात आहे.

मनुष्याचे जन्मजात नानाविध वैशिष्टपूर्ण गुणधर्म वयाच्या 16 व्या वर्षापासून म्हणजेच परिपक्वतेच्या बहराणे बहरलेल्या वर्षापासून परिपूर्ण तारुण्यपूर्ण ताजेतवाने उत्साही उर्जावान महान सामर्थ्यशाली विर्यतेजउत्साहीउर्जाशक्तीचे The great powerful strength semen brilliance energetic energy power 16 च्या तारुण्याच्या भराच्या बहरातील स्वतःचे वयाचे 16 वे वर्ष तारुण्याचे ते स्वतःच्या वयाची 116 वर्ष आयुष्यातील प्रत्येक वर्ष, प्रत्येक वर्षातील प्रत्येक दिवस स्वतःच्या वयाच्या 16 वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेला महान सामर्थ्यशाली विर्यतेजउत्साहीउर्जाशक्तीसह क्रियाशील Active उत्तेजित Simulated संतुलित Balanced संतुलीनीकरण Stabilization कामगिरीची Performance शतायुषी More वर्षे 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली जीवनशैली उपभोगणे साध्य आहे / शक्य आहे. स्वतःचे वयाचे 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली शतायुषी More जीवनशैली उपभोगता यावी या उद्देशाने मनुष्य जन्माची निर्मिती आहे मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल मनुष्यदेह हि एक जिवंत बुद्धीजीवी मशीन आहे. या बुद्धीजीवी मशीन रूपी मनुष्य देहाला ज्या गुणधर्मांचे नैसर्गिक अन्नपदार्थांची Food Diet Plan, Food Stuff's नैसर्गिक संतुलित अन्न आहार योजना नैसर्गिक पद्धतीने अन्न शिजवून खाण्याद्वारे शरीर अवयवांना पुरवठा केला जातो त्याच गुणधर्मांचा शरीर अवयवांकडून रिजल्ट आपणला प्राप्त होतो हा शरीरविज्ञानाचा सिद्धांत आहे. आपले शरीराकडून आपली जी अपेक्षा आहे त्या अपेक्षापूर्तीसाठी त्या गुणधर्मांचे नैसर्गिक अन्नपदार्थांची नैसर्गिक संतुलित अन्न आहार योजना नैसर्गिक संतुलित पद्धतीने अन्न शिजवणे आणि खाण्याद्वारे शरीर अवयवांना पुरवठा करणे आणि शरीरविज्ञानाचा सिद्धांत असाही आहे कि शरीराच्या ज्या अवयवाला शारीरिक व्यायाम क्रिया सरावाद्वारे व्यायाम प्राप्त होतो तो अवयव बलवान, विकसित, क्रियाशील होतो म्हणून संतुलित शारीरिक व्यायाम क्रिया सारावाद्वारे आपण खालेल्या अन्नाचे संतुलित पचन, सर्वांग शरीर अक्रयव संतुलित बलवान विकसित करण्यासाठी उपयोग केला पाहिजे तरच खर्या अर्थाने अन्न आहार योजन सार्थ ठरतात. 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली महान सामर्थ्यशाली विर्यतेजउत्साहीउर्जाशक्तीसह क्रियाशील, उत्तेजित संतुलित संतुलीनीकरण कामगिरीची शतायुषी More वर्षे 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली जीवनशैली उपभोगणे सहज साध्य होते.

Yours faithfully

Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN

आपला विश्वासू

श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान



सही/स्वाक्षरी Signature

वचन पत्र क्रमांक दोन

→ पाहा: सर्वोत्तम गुणवत्तेतील सर्वोच्च शुद्ध विजापोटी Page NO 7 to 27

अंदातः आणि किंवा त्याहि पेक्षा ज्यास्त विजदोषापासुन अमर शारीरिक व मानसिक अपंगत्वाच्या समस्येशिवाय शिशु <sup>baby</sup> (बाळ) जन्मले तर शिशुला <sup>motherhood</sup> (बाळाला) जन्म देणारे मातृत्व आणि <sup>Fatherhood</sup> पितात्व (parentshood) यांनी जन्मलेल्या शिशुची मगताी मुलगा असेल किंवा मुलगी असेल जन्मलेल्या शिशुची जन्मलेल्या दिवसा पासुनच प्यावया च्या आरोग्य संपन्न <sup>good for the health</sup> देवभाल, सांभाळ <sup>maximum care</sup> लागोपन पालन पोषण आरोग्य राखणेन <sup>health-enhancement</sup> शिस्तबद्ध दृष्टीकोनाच्या पद्धतशैवि मुख वरच्या नैसर्गीक हक्काच्या अविरत रजोतीचे आठ प्रमुख मुलभूत सुखासह परिपूर्ण रीतामुषी फलस जीवनशैलीची परिपूर्णता, जीवनाची परिपूर्णता जीवनशैलीचे पुर्णत्व/पुर्णता, जीवनशैलीची सिद्धी/सफलता प्रयत्नपूर्वक यत्नास्वरिती रक्या अर्थाने शिशुचे <sup>baby</sup> साथ जीवनप्रवासचे योग्य नियोजनावर लक्ष केंद्रित करणे ~~कि~~ शिशुचे <sup>baby</sup> (बाळ) जन्माचे पहिल्या दिवसा पासुन पुर्णपणे जागरत पितृत्व <sup>Fatherhood</sup> आणि मातृत्व <sup>Motherhood (parentshood)</sup> यांनी पुर्ण प्रामाणिक जागरतलेचे पुर्ण प्रामाणिक दक्षतेने जागरत प्रामाणिकपणाचे <sup>semen</sup> दर्शन घडविणेचा परिणाम अंदातः किंवा आणि त्याहि पेक्षा ज्यास्ती विज <sup>room plenty and or even higher semen deserts</sup> विजदोषापासुन

विज <sup>semen</sup> देत/विश/शुक्र) जर शारीरिक व मानसिक अपंगत्वाच्या समस्येशिवाय शिशु <sup>baby</sup> (बाळ) जन्मले तर मगताी मुलगा असेल किंवा मुलगी असेल वचन पत्र दोन बरहुकुम <sup>according to promise</sup> Letter No. 2

मुख वरच्या नैसर्गीक हक्काच्या अविरत रजोतीचे आठ प्रमुख मुलभूत सुखासह परिपूर्ण रीतामुषी फलस जीवनशैलीची परिपूर्णता जीवनाची परिपूर्णता, जीवनशैलीचे पुर्णत्व/पुर्णता, जीवनशैलीची सिद्धी/सफलता प्रयत्नपूर्वक यत्नास्वरिती रक्या अर्थाने साथ जीवनप्रवास उपभोगाभावेन वचन पत्रादान <sup>आपले</sup> बरहुकुम या शिशुचा <sup>baby</sup> मुळरपरा नैसर्गीक हक्क आहे.

परंतु असे ठरले तरी सर्वोत्तम गुणवत्तेतील सर्वोच्च शुद्ध विजापोटी (विज <sup>semen</sup> विश/देत/शुक्र) विजापासुन विजापोटी <sup>im consequence</sup>

जर शारीरिक व मानसिक अपंगत्वाच्या समस्येशिवाय शिशु <sup>baby</sup> (बाळ) जन्मले तर कमालीचे देदीपमान उमेरवनीस वळवण महानचितवेधक <sup>incredibly radiant remarkable the great powerful strong</sup> the great fascinating

मुख वरच्या नैसर्गीक हक्काच्या अविरत रजोतीचे आठ प्रमुख मुलभूत सुखासह परिपूर्ण रीतामुषी फलस जीवनशैलीची परिपूर्णता, जीवनाची परिपूर्णता, जीवनशैलीचे पुर्णत्व/पुर्णता, जीवनशैलीची सिद्धी/सफलता प्रयत्नपूर्वक यत्नास्वरिती रक्या अर्थाने साथ जीवनप्रवास उपभोगाभावेन या मुलांचा मुळरपरा नैसर्गीक हक्क आहे. प्रयत्नपूर्वक यत्नास्वरिती रक्या अर्थाने साथ जीवनप्रवास उपभोगाभावेन सर्वोत्तम शारीरिक गुणवत्तापुर्ण गुणवत्तेच्या गुणवत्तेसह हि कुल परिपूर्ण समर्थ अस्ततात.

पितृत्व  
 Fatherhood परंतु असे अमाने तरी गुणावगुण गुणवत्तापुर्ण गुणवत्तेच्या  
 आणि/किंवा मातृत्व  
 Motherhood दृष्टीकोनातून तुलनात्मक सुक्ष्म निरीक्षणावर लक्ष केंद्रित केले असता  
 यांचे अंदाजः वचनपत्र क्रमांक दोन बरहुकुम दातापुत्री फस जीवनशैलीची पातळी  
 आणि किंवा ल्याहपेक्षा वचनपत्र क्रमांक तीन बरहुकुम दातापुत्री फस जीवनशैलीच्या पातळीपेक्षा  
 ल्याहपेक्षा ज्यास्त आहे. वचनपत्र क्रमांक एक बरहुकुम जीवनशैलीची पातळी वचन  
 मातापितृत्व पत्र क्रमांक दोन बरहुकुम दातापुत्री फस जीवनशैलीच्या पातळीपेक्षा ज्यास्त  
 दृष्टीकोनाच्या आहे आणि कमालीचे देदीप्यमान उल्लेखनीय बलवान महान चित्तवेधक  
 पैदातंत्र्य रूढी विद्युच्च्य दातापुत्री फस जीवनशैलीची पातळी वचनपत्र क्रमांक एक बरहुकुम  
 आरोग्यसंपर्क health-enhancement दातापुत्री फस जीवनशैलीची पातळी वचनपत्र क्रमांक एक बरहुकुम  
 उल्लेखनीय सुडौल level of the incredibly radiant remarkable the great  
 remarkable शारीरिक शक्तिशाली powerful strength the great fascinating center of the plus baby's  
 शारीरिक शक्तिशाली life style is higher than the level of promise letters  
 अल्पवयचा अल्पवयचा अल्पवयचा अल्पवयचा numbers one center of the plus life style असे बदलणे तरी  
 जामदार वचनपत्र क्रमांक दोन बरहुकुम मुळ रचय्या नैसर्गिक हक्काचा अतिरिक्त  
 कमाळीचा श्रुतीगोचर आठ प्रमुख मुलभूत सुवर्णसह परीपुर्ण दातापुत्री फस जीवनशैलीची  
 कारखाने परिपूर्णता, जीवनाची परिपूर्णता, जीवनशैलीचे पूर्णता/पुर्णता, जीवनशैलीची  
 जामदार ताजतवाना किर्दी/सफलता प्रबलपुर्णक यज्ञस्वीरिल्या रचय्या अर्जाने साध्य जीवनप्रवास  
 महानदाकाशाची साजसुवाज उपभोगण्याचे उद्दिष्ट यज्ञस्वीरिल्या प्रबलपुर्णक साध्य करणेसाठी विद्यु  
 दातापुत्री शारीरिक दृष्ट्या सक्षम शक्तिशाली physically capable body  
 आरोग्यसंपर्क गुणवत्तापुर्ण गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून आरोग्य विषयीचे  
 good in the सुक्ष्म निरीक्षण केले असता अंदाजः आणि किंवा ल्याहपेक्षा मातृत्वपुर्ण  
 health Partly and or more than that from seven defects जर  
 उजसह मुलांचे जन्म शारीरिक व मानसिक अपंगत्वाच्या समस्येद्विषय विद्यु baby (बाळ)  
 मुलांचे जन्म जन्मकाळ तर अशी जन्मनाशीच्या मुलांचे आरोग्य विषयीचे जे लुकसान  
 निराश्रयता शारीरिक दृष्ट्या वरहाभयं ते होऊन गेले आहे. आरोग्याचे रकदा झालेले लुकसान  
 पुन्हा-पुन्हा वरहाभयं प्रभाव पुन्हा भरून काढता येत नाही/ पुन्हा भरून निघत नाही लुकसान  
 नपचतंभपुर्ण पुन्हा-पुन्हा होण्याचे कारण पितृत्व Fatherhood आणि मातृत्व Motherhood  
 तारुण्य प्रभाव पुन्हा-पुन्हा (parenthood) यांचे अंदाजः आणि किंवा ल्याहपेक्षा ज्यास्त विजदोष  
 पुन्हा-पुन्हा हे आहे. त्या अंदाजः आणि किंवा ल्याहपेक्षा ज्यास्त विजदोष अडचणी  
 अतिसुप्यताक प्रलेक विषय निर्माण/ उत्पन्न करणारी अडचण निर्माण करणारी उपद्रवी समस्येकडे  
 प्रलेक विषय प्रलेक विषयाचा nuisance maker problem दुर्लक्ष करून चालणार नाही  
 तारुण्य प्रभाव कुसाहिकुसाह सर्वोत्तम गुणवत्तेतील सर्वोच्च सुद्धे विजाफेदी (बीज  
 समाधान) आनंद व प्रसन्न विषय/ सुक/ वेत) विजापासुन जर शारीरिक व मानसिक अपंगत्वाच्या  
 चित्तशुद्धी निवारणाने समस्येद्विषय विद्यु baby (बाळ) जन्मकाळ तर कमालीचे देदीप्यमान  
 लक्ष केंद्रित करणाऱ्या उल्लेखनीय बलवान महान चित्तवेधक मुळ रचय्या नैसर्गिक हक्कांचा  
 अंदाजः किंवा अविरेत श्रुतीगोचर आठ प्रमुख मुलभूत सुवर्णसह आरुण्याचा प्रलेक विषय  
 ल्याहपेक्षा प्रलेक विषयाचा प्रलेक शक्तिशाली परीपुर्ण महान शक्तिशाली उल्लेखनीय सुडौल  
 ज्यास्त शक्तिशाली शक्तिशाली शक्तिशाली शक्तिशाली शक्तिशाली शक्तिशाली शक्तिशाली  
 अभाव Lack शारीरिक तंदुल्यतासह अल्पवयचा जामदार, परीपुर्ण तारुण्यपुर्ण जामने

मरनेला ताजातवाना अर्थात पुढाची शारीरिक जीवन pubescent पुढाच उत्सारी  
 उर्जेसह सक्रिय active परिपुर्ण शैतामुष्ण फिल्म जीवनदौलीची परिपुर्णता, जीवनाची  
 परिपुर्णता, जीवनदौलीचे पुर्णत्व / पुर्णता जीवनदौलीची सिध्दी सफलता  
 प्रमत्नपुर्वक यशस्वीरीत्या स्वयं अर्थाने सार्थ जीवनप्रवास उपभोग्यता  
 हि मुळे परिपुर्ण, सर्वोत्तम सर्वोच्च शारीरिक गुणवत्तापुर्ण गुणवत्ता  
 परिपुर्णतासह हे शिशु baby समर्थ असतात. या शिशुंचे baby आनंदजीवनाचे  
 लुकसान होत नाही कारण पितृत्व Fatherhood आणि मातृत्व Motherhood  
 (parents hood) यांचे सर्वोत्तम गुणवत्तेतील सर्वोच्च सुध्द विजापोटी (किं  
 विय / वत / शुद्ध) विजापोटी (in womb sequence) जन्म Birth.

(पाहा: सर्वोत्तम गुणवत्तेतील सर्वोच्च सुध्द विजापोटी Page No 1 to page 34)  
 लुकसान हे लुकसावच आहे अंदातः आणि किंवा ल्याहिपेक्षा ज्यास्त  
 कीजदोषाचे कारण पितृत्व Fatherhood आणि मातृत्व Motherhood (parentshood)  
 आपणामध्ये सर्वोत्तम गुणवत्तेतील सर्वोच्च विजनिर्मितिसिद्धी / विजदोषापासुन  
 अभावामुळे जीवनपद्धतीची उणीव Lack जो झाले ते लुकसावच झाले. मुळाच्या  
 आरोग्याचे लुकसावण होणार नाही यासाठीच पुन्हा मरुवा तरुण, पुन्हा पुन्हा  
 नवयौतव्य - पुनरुज्जीवित, पुनरुत्पन्न तारुण्य

(पाहा: वचनपत्र क्रमांक ~~...~~ / बरहुकुम शैतामुष्ण फिल्म जीवनदौली Page No. 3 and 4)

अंदातः आणि किंवा ल्याहिपेक्षा ज्यास्त विजदोषापासुन जन्म  
 शारीरिक व मानसिक अपंगत्वाचे समस्येबिषाय शिशु baby जन्मले तर  
 हे जन्मलेले शिशु baby मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल  
 हि अंदातः आणि किंवा ल्याहिपेक्षा ज्यास्त विजदोषापासुन जन्मलेले मुले  
 अंदातः विजदोषापासुन जन्मलेले शारीरिक व मानसिक अपंगत्वाच्या समस्येबिषाय  
 शिशु baby जन्मले तर हे जन्मलेले शिशु baby मग तो मुलगा असेल किंवा  
 मुलगी असेल अशा अंदातः विजदोषापासुन जन्मलेल्या शिशुंची या  
 अंदातः विजदोषापासुन जन्मलेल्या मुलांची अंदातः आणि किंवा ल्याहिपेक्षा  
 ज्यास्त विजदोषापासुन जन्मलेली मुले आरोग्याच्या बाबतीत लुजनात्मक हूपत्या  
 वरोवरी करू शकत नाहीत. शारीरिक हूपत्या कमजोर असतात. a weakness Physically

अंदातः आणि किंवा ल्याहिपेक्षा ज्यास्त विजदोषापासुन जन्मलेले शारीरिक व  
 मानसिक अपंगत्वाच्या समस्येबिषाय शिशु baby जन्मले तर हे जन्मलेले शिशु  
 baby मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल या अंदातः आणि किंवा ल्याहिपेक्षा  
 ज्यास्त विजदोषापासुन जन्मलेल्या मुलांची सर्वोच्च गुणवत्तेतील सर्वोच्च सुध्द विजापोटी  
 जर शारीरिक व मानसिक अपंगत्वाच्या समस्येबिषाय शिशु baby जन्मले तर अशा  
 सर्वोत्तम गुणवत्तेतील सर्वोच्च सुध्द विजापोटी जन्मलेल्या शिशुंचे baby  
 लुकीप्रमाणे मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल या सर्वोत्तम गुणवत्तेतील  
 सर्वोच्च सुध्द विजापोटी जन्मलेल्या लुकीप्रमाणे कमालीचे हेदीप्यमान  
 उन्हेरवनीच वळवान महान चित्तवेधक मुळ रूपभा, नैसर्गिक हूपत्या अविनत  
 शोतीचे आठ प्रमुख सुखभुत सुवर्णासह परिपुर्ण शैतामुष्ण फिल्म जीवनदौलीची

जीवनशैलीची परिपूर्णता, जीवनाची परिपूर्णता, जीवनशैलीचे पुर्णत्व / पुर्णता, जीवनशैलीची सिध्दी / सफलता प्रभलपुर्वक यशस्वीरित्या रक्ज्या अर्थाने सार्थ जीवनप्रवास उपभोगण्याची संधी हुकली / संधी गमावली परंतु असे असणे तरी सुध्दा

परंतु असे असणे तरी सुध्दा गुणावगुण गुणवत्तेच्या हफ्टीकानातुन तुलनात्मक हफ्ट्या तुलनात्मक हफ्टीकानातुन सुक्ष्म निरीक्षणान्वर लक्ष केंद्रित केले असता वचनपत्र क्रमांक दोन बरहुकुम *Letter Number TWO* मुळ रक्ज्या नैसर्गिक हक्काचा अविरत स्रोतांचे तारुण्यपूर्ण ताजतवाने उभाही उभाही

आठ प्रमुख मुलभुत सुवर्षासह परिपूर्णता देता मुष्ण फलस जीवनाची परिपूर्णता, जीवनाची परिपूर्णता, जीवनशैलीचे पुर्णत्व / पुर्णता, जीवनशैलीची सिध्दी / सफलता प्रभलपुर्वक यशस्वीरित्या रक्ज्या अर्थाने सार्थ जीवनप्रवास पुर्ण वेळ, पुर्ण क्षमतेसह उपभोगण्यात शारीरिक हफ्ट्या सक्षम शरीर *Physically Capable body*

प्रभलपुर्वक यशस्वीरित्या रक्ज्या अर्थाने

वचनपत्र क्रमांक दोन बरहुकुम मुळ रक्ज्या नैसर्गिक हक्काचा अविरत स्रोतांचे आठ प्रमुख मुलभुत सुवर्षासह परिपूर्णता देता मुष्ण फलस जीवनाची परिपूर्णता, जीवनाची परिपूर्णता, जीवनशैलीचे पुर्णत्व / पुर्णता, जीवनशैलीची सिध्दी / सफलता प्रभलपुर्वक यशस्वीरित्या रक्ज्या अर्थाने सार्थ जीवनप्रवास पुर्ण वेळ, पुर्ण क्षमतेसह उपभोगण्याचा स्वरा मुळ नैसर्गिक हक्क सारक्षीत आहे ~~सुरक्षित आहे~~

हि वचनपत्र क्रमांक दोन बरहुकुम मुळे यांचे स्वतःचे लज्जाच्या वयात आल्भानंतर यांचे स्वतःचे लज्जानंतर सज्जोतम गुणवत्तेतील दावीच्या शुध्द दर्जेदार बिजापासुन (बिज *Seed* विर्य/वेत/शुक्र) जन शारीरिक आणि मानसिक अपंगात्पाचे समस्येशिवाय शिशु *baby* जन्मले तर हे जन्मलेले शिशु कमालीचे देदीप्यमान उल्लेखनीय बलवान, महान चित्तवेधक मुळ रक्ज्या नैसर्गिक हक्काचा अविरत स्रोतांचे आठ प्रमुख मुलभुत सुवर्षासह परिपूर्ण तारुण्यपूर्ण ताजतापली, उभाही उभाही देता मुष्ण फलस जीवनाची परिपूर्णता, जीवनाची परिपूर्णता, जीवनशैलीचे पुर्णत्व / पुर्णता, जीवनशैलीची सिध्दी / सफलता प्रभलपुर्वक यशस्वीरित्या रक्ज्या अर्थाने सार्थ जीवनप्रवास पुर्ण वेळ पुर्ण क्षमतेने उपभोगण्यात सक्षीण ठरणाऱ्या महान आग्रवान *The greatest Lucky baby* जन्मलेले

महान आग्रवान उद्विष्ट राक्ष करणेसाठी हि वचनपत्र क्रमांक दोन बरहुकुम मुळे यांचे स्वतःचे लज्जाचे वयात आल्भानंतर यांचे स्वतःचे लज्जानंतर हि मुळे पुर्ण क्षमतेने कार्यक्षमता / गुणकारीता *effectiveness* सक्रीयकरण *activation* पुर्ण क्षमतेने कार्यक्षमता *executed at full capacity* सज्ज *on stand-by* सदैव सर्व काळ वेळ सज्ज *on stand-by* *babys*

नोंदणीकृत प्रविशणाची शिशुनेत तुमची संधी कापित नाही. *Your opportunity is unimpeded.*

मुझ नोंदणीकृत प्रविशणाची शिशुनेत *babys* तुमचा मुळ रक्ज्या नैसर्गिक हक्क आहे आठ प्रमुख मुलभुत सुवर्षासह पुर्णपणे सारक्षीत आहे, सुरक्षित आहे.

वचन पत्र क्रमांक दोन :- शातायुषी फलस (अधीक) आणि वचन पत्र क्रमांक तिन वर हुकुम मुलांपैकी ज्यासाठी जीवण जगण्याची संधी मिळते, परंतु असे असणे तरी सुद्धा सर्वोत्तम गुणवत्तीसह सर्वोच्च शुद्ध विजापोटी (बीज selection) जन्मलेल्या मुलांपैकी सरासरी आयुष्य कमी असते.

शास्त्रोक्त पध्दतीने शारीरिक व्यायाम किंवा सराव योजना, नैसर्गिक पध्दतीने निषेडक खाण्यासोबत प्रमाणबद्ध संतुलित अन्न आहार योजना आणि नैसर्गिक पध्दतीने अन्न आहार विज्ञानाची सरवाळ तपशीलवाव वस्तुस्थिति विनिर्माण साहित्य अन्न आहार योजना, दैनंदिन दिनचर्या वेळेचे योग्य नियोजन नेहमी समाधानी आनंदी व प्रसन्न चिंतामुक्त निरोगी मनाने दैनंदिन दिनचर्या योजना, मार्गदर्शक तत्वे योजना आणि जीवन Puberty पासून ते विवाह होईपर्यंतचा विवाहापूर्वीचा संपूर्ण जीवनप्रवास पूर्ण प्रामाणिकपणाने सातत्याने ब्रह्मचर्यापाळन वत तडीस नेणे (पाहा: सर्वोत्तम गुणवत्तीसह सर्वोच्च शुद्ध विजापोटी

~~Page Number seven to Page Number Eleven~~ या पाच योजनांचे एकत्रीत संतुलित सरावाचे संतुलन साध्य करून वचन पत्र क्रमांक दोन वर हुकुम नांव नोंदणीकृत प्रशिक्षणाची शिस्त बच्चे मुदरव्या नैसर्गिक हक्काचा अविनाशकारी आठ प्रमुख मुलभूत सुरवांसह परीक्षा शातायुषी फलस जीवनवैभवाची परिपूर्णता, जीवनाची परिपूर्णता, जीवनवैभवाचे पूर्णत्व/पुर्तता, जीवनवैभवाची सिद्धी/सफलता, प्रयत्नपूर्वक सत्रास्वीकृती स्वभावा कर्तव्य/अर्पणपूर्ण जीवनप्रवास & truly meaningful life journey उपयोजकाची संधी opportunity

वचन पत्र क्रमांक दोन साठी पात्र असलेल्या नोंदणीकृत प्रशिक्षणाची शिस्त बच्चे या पाच योजनांचे एकत्रीत संतुलित सरावाद्वारे संतुलन साध्य करून वचन पत्र क्रमांक दोन साठी [www: Once More Youngish . com](http://www.OnceMoreYoungish.com) पुन्हा

एकदा तरुण या संकेत स्वच्छ प्रकाशात लेखी माहिती व वहुकुम संधी उपलब्ध करून देणे ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. It is my personal responsibility to making this opportunity available चा परिणाम

असा होतो की, आयुष्यातील प्रत्येक दिवस, प्रत्येक दीवसाचा प्रत्येक क्षण नेहमी समाधानी आनंदी व प्रसन्न आरोग्यविषयाचे दृष्टीकोनातून चिंतामुक्त निरोगी मनाने आरोग्य संचयक health - enhancement, आरोग्य संपन्न good for the health आयुष्याचा संपूर्ण कालखंड/संपूर्ण जीवनप्रवास सुरवाते जीवन जगता येते. मुलांचे पितात्व Fatherhood आणि मातृत्व Motherhood (parents hood)

माझी आपल्या मुलांच्या पुन्हा एकदा तरुण, पुन्हा-पुन्हा अत्यंत प्रभावी शारीरिक जीवन Puberty प्रभाव पुन्हा-पुन्हा पुनर्करण तादृशाचे अवकाश याचा जोमदार उद्बोधनीय सुडोक काहिनूर हिरा उद्दिष्ट साध्य करणेसाठी काशाशुत गुणवत्तापूर्ण शारीरिक क्षमता विकास सराव श्लोबन शुपच आयुष्य सदस्यत्व मिळवून देऊन प्रशिक्षणाची नोंद नोंदणी (प्रशिक्षणाची नोंद नोंदणीसाठी पाहा: सर्वोत्तम गुणवत्तीसह सर्वोच्च शुद्ध विजापोटी Page No ~~22~~ 22)

केलेल्या दिवसापासून वचन पत्र क्रमांक दोन वर हुकुम [www: Once More](http://www.OnceMore)

Youngish - com  
 मुलांचा असाही तरेण या संकेतस्थळावर प्रकाशित केलेला  
 मिस्त्रा: ओगळविणे सरवाळ इतिहासित तपत्रिकावर विक्रीसाठी आहे (प्रत्येक कोळ्यास माहिती भरवणे  
 माहिती भरवणे मुलांच्या आरोग्याची काळजी संगोपनाचे पुढील संवर्धन आणि  
 देखभाल adequate protection and maintenance of children's  
 health care and upbringing. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या  
 for the health of children - मुलांच्या आरोग्याचे दुप्ढीकाना पुनः  
 संशोधनद्वारे हे मुलांच्या ~~आरोग्याची~~ आरोग्याविषयी अत्यंत सुक्ष्म फरकांची  
 नोंद घेणे sensitive मातृत्व Motherhood आणि पितृत्व Fatherhood  
 (parent's hood) यांनी अती संशोधनशीलतेचे कृतीकरण स्पष्ट करणे ~~प्रदर्शन~~ <sup>showed</sup>  
~~प्रदर्शन घडविले~~ (प्रदर्श घडवून) मुलांचे आरोग्य संपन्नते विषयी अत्यंत सुक्ष्म  
 फरकांची नोंद घेऊन पुर्ण जागरण, पुर्ण दक्ष, पुर्ण प्रजापतिक पणाने सातत्याने  
 मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. याचा परिणाम असा होतो की, मुलांच्या मगती  
 मुलगा असेल किंवा मुलगी असेल वचनपत्र क्रमांक दोन वरहुकूम मुलगा  
 नैसर्गिक हलकांचा अविशत स्त्रोतांचे आठ प्रमुख मुलमुत सुवर्षासह परिपूर्ण  
 तारुण्यपूर्ण ताजतावाने असाही उजवाळ <sup>उजवाळ</sup> fullness of life  
 शितामुळे फलम जीवनशैलीची परिपूर्णता <sup>जीवनाची परिपूर्णता</sup> fulfillment of life style,  
 जीवनशैलीचे पुर्णत्व / पुर्णता achievement of life style, जीवनशैलीची  
 सिद्धी / सफलता उपभोगाप्रकार मुलखरवा नैसर्गिक  
 हलक सिद्ध होतो. म्हणजे आभुप्यातील प्रत्येक परिवस, प्रत्येक दिवसाचा प्रत्येक  
 क्षण नेहमी समाधानी आनंदी व प्रसन्न आरोग्यविषयीचे दुप्ढीकाना पुनः  
 नितामुक्त निराशी मनाने आरोग्य संपर्क health-enhancement, आरोग्य  
 संपन्न good for the health आभुप्याचा संपुर्ण काळखंड, आभुप्याचा संपुर्ण  
 जीवनप्रवास सुरवाते जीवन जगता येते. परिपूर्ण तारुण्यपूर्ण जोमने भरलेली  
 perfect full of youth filled with fully youthful vigour spirit  
 ताजतावाने refreshment किंवा शिल active ताजतावाने व with energetic  
 energy पुन्हा प्रकटा तरुण, पुन्हा-पुन्हा अत्यंत प्रभावी शौर्यपूर्ण जीवन <sup>puberty</sup>  
 प्रभाष. पुन्हा-पुन्हा पुनर्भरण तारुण्याचे, अत्यंत दर्जाचा जोमदार उल्लेखनीय  
 सुडौल remarkable shapely मुले मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल  
 हि मुले मातृत्व Motherhood आणि पितृत्व Fatherhood (parent's hood)  
 आपल्या फॅमिलीत हसत खेळत वागडणारी आनंदी आनंदी आहे - इकडे तिकडे  
 चोहिकडे आनंदी आनंद सुरवात समाधानी आनंदी कोहीतुर हिच्यांचे  
 भाग्यवान मातृत्व Motherhood आणि पितृत्व Fatherhood (parent's hood)  
 आपणांस आपेक्षा कारणीय काम हवे आहे हे हे मातृत्व Motherhood आणि  
 पितृत्व Fatherhood (parent's hood) आपली सर्वोत्तम संपत्ती आपली आरोग्य  
 संपन्न अत्यंत दर्जाची जोमदार, परिपूर्ण तारुण्यपूर्ण जोमने भरलेली ताजतावानी  
 किंवा शिल उजवाळ उजवाळ अत्यंत शौर्यपूर्ण <sup>पुढील</sup> puberty प्रभाव, उल्लेखनीय  
 सुडौल <sup>shapely</sup> आकर्षक स्त्रीमत्त्वाची मुले मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल  
 असली जीवितपणा कोहीतुर हिने आनंदी आनंदी आहे - इकडे तिकडे चोहिकडे  
 हसगरी, खेळगरी, वागडगरी मुले आणि मुली हेच जीवितपणा असलेली  
 कोहीतुर हिने जाहेत हिने! ~~आपली~~ मातृत्व Motherhood आणि पितृत्व

Father hood (Parent's hood) आपले सर्व व्यापी pervading all things  
 सर्वत्र सर्व बाजूंनी every where, in all directions, सर्व प्रकार in all ways,  
 completely सर्वकाळी always at all times, for ever, सर्वमान्य  
 acceptable to all, allowable by all सर्वशक्तिमान omnipotent,  
 सर्वत्र: universally, entirely, wholly सर्व समावहक encompassing all,  
 covering all, comprehensive सर्वसंमत agreeable to all, approved,  
 by all, सर्वसंमती universal, approval, universal consent,  
 सर्वसिद्धी accomplishment of all one's objects or desires  
 सर्वस्वी in every way, utterly, absolutely सर्व पैलु लक्षात घेऊन  
 considering all the aspects, सर्व बाबतीत in every sense, in every  
 respect सर्वोत्कृष्ट best of all excellent, finest, सुरत समाधान  
 happiness आनंद contentedness आकर्षक  
 शारीरिक तंदुरुस्तीच्या अस्तित्वाचा दाखला आहे. attractive remarkable shapely body  
 building is a testament to the existence of true physical  
 fitness. भौतिक सौंदर्य हे वास्तविक अस्तित्त्व असलेले सुख स्वप्न सौंदर्य  
 आहे. physical beauty is beauty with a real existence.

आनंदी आनंद गडे - ब्रह्मदे-तिकडे चोहिकडे हसत रंजित बागडणारी शारीरिक  
 सौंदर्यावान मुलींमध्येच पित्रत्व Father hood आणि मातृत्व Mother hood  
 (parent's hood) आपले सर्वस्वी in every way, utterly, absolutely,  
 सर्व पैलु लक्षात घेऊन considering all the aspects, सर्वव्यापी pervading  
 all things, सर्व प्रकार in all ways, completely, सर्वमान्य acceptable  
 to all, allowable by all, सर्वशक्तिमान omnipotent, all power,  
 सर्व सिद्धी accomplishment of all one's objects or desires

सुरत समाधान सामावलेले आहे. यात्रिंशत् जगात दुसरी कोणतीही असलेली  
 अस्तित्वासह जीवतपणा असलेली सुख समाधान देणारी सुख स्वप्न संपत्ती नाही.  
 शार-जोक्त पद्धतीने शारीरिक व्यायाम क्रियासहाय आणि दर दिवशी  
 दोन दोन जिपगतीने प्रसिद्ध शारीरिक हालचाली शार-जोक्त पद्धतीने योजना  
 नैसर्गिक निषेधक रवाण्या मोजम नानाविध गुणवत्तापूर्ण गुणवर्तय गुणधर्मांनी  
 परिपूर्ण अनेक नैसर्गिक अन्नपदार्थां द्वारे संतुलित अन्न आहार योजनांचे  
 महान शक्तिशाली विर्यतेज उर्जाशक्ती निर्मितिये The great powerful semen  
 brilliance energy power creation उद्वेगित साध्य करण्यासाठी प्रसिद्ध  
 अन्न पदक पदार्थांच्या अन्न आहार योजनेतील गुणावगुण गुणधर्मांवर हुकुम अतुल्य  
 मात्रा/हिस्सा/भाग अतुल्य तेततेत नेमके प्रमाणाशिरसिले प्रमाणाजुसार वापर करून  
 अन्न आहार योजनांचे महान शक्तिशाली विर्यतेज उर्जाशक्ती निर्मितिये संतुलित  
 साध्य करणे आणि नैसर्गिक पद्धतीने अन्न शिजविणे आणि रवाण्या द्वारे शरि  
 अवयवांना पुरवठा करणे परिणामी महान शक्तिशाली विर्यतेज उर्जाशक्ती निर्मितिये  
 व्येय साध्य होते. अन्न आहार रवाण्या द्वारे शरि अवयवांची महान शक्तिशाली  
 विर्यतेज उर्जाशक्ती निर्मितिसाठीची संतुलित अन्नाची नेमके वास्तविक नसावर हुकुम

आणि अनुमान बर हळुम according to age and seasonal सुवर्णा दर दिवशी  
 अगदी योग्य वेळेत आरोग्यसंपन्नते साठी कठोरची योजना, दैनंदिन दिनचर्या निरोगी  
 चिंतामुक्त मजाने नेहमी समाधानी आनंदीन प्रसन्न मजाने वेळेचे योग्य  
 नियोजनाची आरोग्य संपन्न दैनंदिन दिनचर्या good for the health योजना,  
 नैसर्गिक नियम बर हळुम जिवनशैलीला दिशा-<sup>direction</sup> आकार देऊन इच्छित सुख  
 रचणा नैसर्गीक हक्कांचा अनिरत स्तोतांचे ~~सिद्ध~~ प्रमुख मुल्यभूत सुखांतर मज गुण  
 होईपर्यंत आत्मन्याय पलिकडे अजेडित जासीत जासीत असाहि जीवनशैलीपर  
 मन गुण होईपर्यंत / अजेडित ~~सिद्ध~~ सिद्ध करणेच्या उद्देशाने पुनर्जात परीपूर्ण  
 तावडुप्य पुण / महान शक्तीशाली विद्यतेज उज्राशक्ती The great powerful semen  
 विद्यतेज उज्राशक्तीची <sup>highly intense energy power</sup> ताजतवानी असाहि उजवान जोमदार <sup>vigour</sup> शिवाडील  
 श्रुतामुषी फस अधिक मध्ये जीवनशैलीची परिपूर्णता, जिवनाची परिपूर्णता,  
 जीवनशैलीचे पुणलि / पुर्णता, जीवनशैलीची सिध्दी / सफळता रचणा अर्जान अलंन  
 प्रभावी शौर्यपुर्ण महान शक्तीशाली विद्यतेज उज्राशक्ती प्रमाण साध्य करणेसाठी  
 मार्गदर्शक ताल्य योजना आणि विवाह होईपर्यंतच्या मूणजे यौवनात प्रवृत्ती केल्यापासुन  
 ते विवाह होईपर्यंतच्या आमुष्यातील शक्ती कमजिरी कमजिलेला शक्ती साठविणे,  
 कमजिले ल्या शक्तीचा विकास करणे, कमजिले ल्या शक्तीचे ~~सिद्ध~~ अगदी सुरक्षित रक्षण  
 करणे यासाठी ~~सिद्ध~~ संपुर्ण आमुष्यातील श्रुतांक रकचा अनुक्रम कालरपंड आहे.  
~~आमुष्यातील~~ आमुष्याचे जीवन प्रवासातील या विद्यतेज उज्राशक्तीच्या काळखंडात  
 पुर्ण प्राणापीण पणे आणि सातत्याने खड्मयश्चित पालन योजना तडीस नेणे follow यापाच  
 योजनाचे एकत्रीत संपुर्णित सरावा द्वारे स्वयंयोग / मेष्ठ <sup>combine balanced practice</sup>  
<sup>combination</sup> साध्य करणन वय जन्मापासुन / जन्म दिवसा / पासुन जन्मलेल्या  
 मुलांची मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल मातृत्व <sup>Motherhood</sup> आणि  
 पितृत्व <sup>Fatherhood (paternal's head)</sup> मांजी आपल्या मुलांची प्रशिक्षणाची नांव  
 नोंदणी करणे, नांव नोंदणी कर्तांना <sup>मुलांची</sup> जन्मतारिख आणि मातृत्व <sup>Motherhood</sup> आणि  
 पितृत्व <sup>Fatherhood</sup> मांचे नावापडे मुलगा / मुलगी असा स्पष्ट उल्लेख करावा. जेव्हा  
 मुलांचे नांव निश्चित कराल तेव्हा मुलांचे नांव वेबसाईट वर आपले  
 पाठवावे. सोबत मुलांचे मातृत्व आणि पितृत्व <sup>Motherhood</sup> आणि <sup>Fatherhood</sup>  
 मांजी स्वतःच्या एक-एक फोटो पाठविणे आवश्यक आहे. मुले पाच वर्षे पुर्ण झालेनांत  
 मुलांचा फोटो पाठविणे आवश्यक आहे. मातृत्व आणि पितृत्व <sup>Motherhood</sup> आणि  
 पितृत्व <sup>Fatherhood (paternal's head)</sup> जे आपल्या जन्मलेल्या मुलांची नांव नोंदणी  
 करतील त्या सर्व प्रशिक्षणाची नवजात शिशुंना <sup>newborn baby</sup> वजस मोअर  
 यंगीश वेबसाईटवर <sup>once more youngish website</sup> पुन्हा रकदा तरकण या  
 संकेत स्थळावर लिहून प्रसिध्द केलेले वचन पत्र रूमीक देण या वचनपत्राचीक  
 लेखी माहिती बर हळुम हि संपदा उपलब्ध करून देणे हिमाशी वैयक्तिक जबाबदारी आहे  
 It is my personal responsibility to making this  
 opportunity available

सरावाने परिपूर्णता येते. Practice brings perfection.  
 मि स्वताः सुवर्णा करणार असलेल्या ऑन लाईन <sup>online</sup> नैसर्गीक अन्न आहार

योजना, नैसर्गिक पध्दतीने अन्न डिजनिषा पध्दतीची आणि शास्त्रोक्त पध्दतीने शारीरिक व्यायाम क्रियांची प्रालक्षिकांवरुहुकुम *according to demonst* *without mistake correctly exactly* अचुक तंतोतंत

सराव पूर्ण प्रामाणीकरण, सातत्याने अनुसरण *follow* करण्याच्या हेतुने ऑनलाईन नैसर्गिक अन्न आहार योजना, नैसर्गिक पध्दतीने अन्न डिजनिषा पध्दतीसह आणि शास्त्रोक्त पध्दतीने शारीरिक व्यायाम क्रिया योजना प्रालक्षिकांचा विकार करा आणि मार्गदर्शक तत्वांचा *guidelines* स्वीकार करा.

सरावाने पूर्णत्व येते *perfect brings perfection.*

सरबोल, भिन्तारीत, तपश्चिलवाव, पित्रेणे प्रणामह मी वैयक्तिकरीत्या, माझे स्वतःचे जोरकमीपर नोंदणीकृत प्रशिक्षणाचीना वयावरुहुकुम आणि अक्षुण्णसार इजिप्शन ऑनलाईन मार्गदर्शक तत्वे, तत्वांद्वारे आणि नैसर्गिक संगुळीत अन्न आहार योजना नैसर्गिक पध्दतीने अन्न आहार डिजनिषा आणि शास्त्रोक्त पध्दतीने शारीरिक व्यायाम क्रिया ऑनलाईन प्रालक्षिकांद्वारे वेळेवर वेळेवेळी माहिती प्रवृष्टा करणार आहे. *with an in depth, extended, detailed analysis, I will personally, at my own risk, provide timely, time to time information to the registered trainees through according to age and according to seasonal lifetime on line guidelines and demonstrations of a natural balanced diet plan, demonstrations of natural cooking methods, and physical exercise action's demonstrations in a scientific manner.*

प्रशिक्षणाचीना प्रवेशासाठी ऑनलाईन नांव नोंदणी फॉर्म भरणी आवश्यक आहे.

आमच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी. आमचे अधिकृत संकेत स्थळ

WWW. Once More Youngish .com

प्रशिक्षणाचीना प्रवेशासाठी ऑनलाईन नांव नोंदणी फॉर्म व्हॉटसअप द्वारे पाठविण्यासाठी आमचा अधिकृत ई-मेल आयडी

: happyenjoy @ oncemoreyoungish .com.

आणि अधिकृत मोबाईल नंबर

9764703111, 9168239001, 9371882022

ऑनलाईन फॉर्म पाठविण्यासाठी वरील ई-मेल आयडी वरती किंवा वरीलपैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर पूर्ण माहिती भरलेला फॉर्म व्हॉटसअप द्वारे पाठवावेत, तसेच आमच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी.

आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

WWW. Onlinemoreyoungish.com

शोध मानधन अमेरिकन डॉलर्स दोनशेअठ्ठावेंशीडॉलर्स आहे.

Discovery honorarium is US \$ Dollars 288 \$  
Two hundred eighty-eight dollars.

प्रशिक्षणाधीनी प्रवेशासाठी ऑन लाईन नांव नोंदणी फॉर्म व्हॉट्सअपद्वारे पाठवितांना शोध मानधन अमेरिकन (युएस) डॉलर्स दोनशेअठ्ठावेंशी डॉलर्स गुगल पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन प्रेमेंट पाठवावे.

(पाहा: शोध मानधन एक ते आठ शुल्क पान क्रमांक 22)  
शोध मानधन एक ते आठ शुल्क अमेरिकन डॉलर्स दोनशेअठ्ठावेंशीडॉलर्स  
डॉलर्स गुगल पे किंवा फोन पे वर ऑनलाईन प्रेमेंट पाठविणेसाठी  
आमचे अधिकृत मोबाईल फोन नंबर :

9764703111, 9168239001, 9371882022.

या तीनपैकी एका मोबाईल फोन नंबरवर शोध मानधन  
एक ते आठ शुल्क अमेरिकन डॉलर्स दोनशेअठ्ठावेंशीडॉलर्स गुगलपे किंवा  
फोन पे वर ऑनलाईन प्रेमेंट पाठवावे.

प्रशिक्षणाधीनी नवजात त्रिशूच्या पालकांचा Parents hood  
मातृत्व Mother hood आणि पितृत्व Father hood पालक Parents hood  
of New born baby. मातृत्व Motherhood आणि पितृत्व Fatherhood  
पालकांचा Parents hood समोरून येतलेला उमे स्थितीचा पुर्ण आकाराचा  
वर्तमान current शारीरिक फिटनेस फोटा, आणि डाव्या किंवा उजव्या  
काजुने येतलेला उजव्या स्थितीचा पुर्ण आकाराचा वर्तमान current  
शारीरिक फिटनेस फोटा ~~आणि पितृत्व~~ (नवजात त्रिशूच्या  
फोटा New born baby's त्रिशूच्या वय पाच वर्षे पुर्ण आकारात फोटा  
आवश्यक आहे.) मातृत्व Motherhood आणि पितृत्व Father hood  
पालकांचा Parents hood तुमचे वर्तमान current शारीरिक फिटनेस फोटा.  
या मोबाईल फोन नंबरवरून तुम्ही गुगल पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन  
प्रेमेंट पाठविणार आहात

From the same mobile number from which you are going to send payment via Google pay or phonepay online

त्याच मोबाईल नंबरवरून प्रशिक्षणार्थी नवजात त्रिशुलपालकांचा  
मातृत्व Motherhood आणि पितृत्व Fatherhood पालक Parents hood  
आंचे फोटो आणि ऑनलाईन प्रशिक्षणार्थी नांव नोंदणी पूर्ण माहिती  
भरणेला फॉर्म व्हॉट्सअप द्वारे पाठवावेत.

तुमच्या वेगळ्या प्रगती फाइलमध्ये, आम्ही तयार केलेल्या फाइलवर तुमचा फोटो असतो.

Your separate progress file contains your photo on the file we create.

तुमची सगळी माहिती आमच्याकडे अत्यंत सुरक्षित असेल

All your information will be extremely secure with us.

आम्ही तुम्हाला गुगल पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन पाठविलेल्या पेमेंटचे नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करतो.

We provide you with the registration certificate of the payment sent by via Google pay or phonepay online.

प्रशिक्षणार्थी नांव नोंदणी फॉर्म भरण्यासाठी इंग्लीश (युरस) भाषा निवडा. वचनपत्र क्रमांक दोनसाठी प्रशिक्षणार्थी नांव नोंदणी फॉर्म नमुना.

पेमेंट ऑनलाईन पेमेंट पाठविण्याचा उद्देश वचनपत्र क्रमांक दोन साठी प्रशिक्षणार्थी नांव नोंदणी मान घेव.

प्रशिक्षणार्थी <sup>नवजात</sup> त्रिशुल baby's पूर्ण नांव  
प्रशिक्षणार्थी <sup>नवजात</sup> त्रिशुल baby's वय ----- जन्मतारीख -----  
प्रशिक्षणार्थी <sup>नवजात</sup> त्रिशुल baby's लिंग ----- पुरुष/स्त्री ----- male/female  
प्रशिक्षणार्थी नवजात त्रिशुल New born baby's पूर्ण पत्ता -----  
प्रशिक्षणार्थी नवजात त्रिशुल New born baby's देशाचे नांव -----  
प्रशिक्षणार्थी नवजात त्रिशुल भारत देशातील असतील तर देशाचे नांव आणि राज्याचे नांव, जिल्ह्याचे नांव -----  
प्रशिक्षणार्थी नवजात त्रिशुल पालकांचे पूर्ण नांव आणि पत्ता -----

नवजात शिशुचे मातृत्व Motherhood of New born baby's पुर्णनाम - - - -

नवजात शिशुचे पितृत्व Fatherhood of New born baby's पुर्णनाम - - - -

प्रशिक्षणार्थी नवजात शिशुचे मातृत्व Motherhood of New born baby's

उपवसाय - - - - - वय - - - - - Fatherhood of New born baby's  
प्रशिक्षणार्थी नवजात शिशुचे पितृत्व

उपवसाय - - - - - वय - - - - -  
प्रशिक्षणार्थी नवजात शिशुंचे पालकांचे लिंग - - - - - पुत्र/पुत्री male/female

प्रशिक्षणार्थी नवजात शिशुंचे पालकांचे Parents' blood दान मोबाईल फोन  
नंबर प्रविष्ट करा.

आपल्याकडे ई-मेल आयडी असल्यास ई-मेल आयडी प्रविष्ट करा - - - -

पुर्ण माहिती भरलेला फॉर्म संगणकाच्या मदतीने/साहाय्याने किंवा स्मार्ट फोन मोबाईलच्या मदतीने टाईप केलेला फॉर्म व्हॉट्सअप द्वारे ऑनलाईन पाठवावा.

प्रशिक्षणार्थींनी प्रवेशासाठी ऑनलाईन नांव नोंदणी फॉर्म व्हॉट्सअप द्वारे ऑनलाईन पाठवितांना कोथ मानधन अमेरिकन (यु एस) डॉलर्स

दोनशे अठ्ठ्यासहस्री डॉलर्स  
द्वारे ऑनलाईन पेमेंट U.S \$ 288 dollars सुगळपे किंवा फोनपे

द्वारे ऑनलाईन पेमेंट पाठवावे

ज्या मोबाईल फोन क्रमांकावरून तुम्ही सुगळ पे किंवा फोन पे द्वारे पेमेंट ऑनलाईन पेमेंट पाठविणार आहात

The mobile phone number from which you are going to send online payment via Google pay or phone pay.

त्याच मोबाईल क्रमांकावरून पुर्ण माहिती भरलेला फॉर्म संगणकाच्या मदतीने/साहाय्याने किंवा स्मार्ट फोन मोबाईलच्या मदतीने टाईप Type केलेला फॉर्म व्हॉट्सअप द्वारे ऑनलाईन पाठवावा.

कार्यालयीन office निभमानुसार प्रत्येक वर्षासाठी कार्यालयीन रक्कम, कार्यालयीन खर्च, कार्यालयीन कार्याची पगार office staff salary, ऑनलाईन माहितीची देवाण - घेवाण इत्यादी online information exchange ect. वार्षिक कार्यालयीन रक्कम रक्कम

annual total office expenses प्रत्येक प्रशिक्षणार्थीने दरवर्षी कार्यालयीन रकम आमच्या अधिकृत कार्यालयास ऑन लाईन पेमेंट पाठविणे अनिवार्य compulsony आहे. रकम वार्षिक कार्यालयीन रकम प्रत्येक प्रशिक्षणार्थीमध्ये समान प्रमाणात विभागून घ्या म्हणजे वार्षिक रकम कार्यालयीन रकमास प्रशिक्षणार्थीने रकम संरवेने विभागित करणे dividing the annual total office expenses by the total number of trainees.

रकम प्रशिक्षणार्थी संख्या लक्षात घेता वार्षिक रकम कार्यालयीन रकम सर्व प्रशिक्षणार्थीनी समान प्रमाणात रकम अमेरिकन डॉलरमध्ये US \$ dollars गोळा करवून all trainees collect the same amount US \$ dollars वार्षिक कार्यालयीन रकम दरवर्षी आमचे अधिकृत कार्यालयास ऑन लाईन पेमेंट गुगल पे किंवा फोन पे द्वारे पाठवावे लागेल. शोध मान घेऊन अमेरिकन डॉलर्स देऊन अठराव्यांशी डॉलर्स US \$ 288 dollars व्यतीरिक्त

च्या वित्तिय वार्षिक कार्यालयीन रकमची वरिणी आमचे अधिकृत ऑफिसला प्रत्येक वर्षी भरणे ऑन लाईन पेमेंट पाठविणे आवश्यक compulsony आहे. disclosure honorarium is required to pay an annual subscription in addition / without to US \$ 288 dollars.

शोध मान घेऊन आयुष्यातून रकम वेळ वेळ देणेच आहे. कार्यालयीन वार्षिक रकम दरवर्षी आमचे अधिकृत कार्यालयास ऑन लाईन पेमेंट गुगल पे किंवा फोन पे द्वारे भरावा लागतो.

यज्ञस्वीरित्या एक स्तरोरवद अर्धपूर्ण नेहमी समाधानी अन्न दी व प्रसाद्व तणावमुक्ता, चिंतामुक्ता निरोगी मनाने शिस्तबद्ध दृष्टीकोनाच्या पध्दतीत परिपूर्ण तारुण्यपूर्ण ताजेतवाने उत्साहि उर्जावान महान सामर्थ्याशाली विर्यतेज आसा हे उर्जा-शक्तीसह क्रियाशील उत्तम संतुलीत कामगिरीची शक्ती प्राप्त करणेसाठी उपयुक्ततायें योग्य निमोजनावर लक्ष केंद्रित करवून परिपूर्ण तारुण्यपूर्ण ताजेतवाने उत्साहि उर्जावान महान सामर्थ्याशाली विर्यतेज आसा हे उर्जाशक्तीसह क्रियाशील उत्तम संतुलीत कामगिरीची शक्ती प्राप्त करणेसाठी विकसीत जीवनशैली विकसीत जीवनप्रणालीचे लक्ष साध्य करणेसाठी 1) दर दिवशी शास्त्रोक्त पध्दतीने संतुलीत शारीरिक व्यायाम क्रिया कराव याजना, 2) नैसर्गीक खाण्यापान्य निषेडक संतुलीत अन्न आहाराच्या योजनेचे उद्दिष्ट साध्य करणेसाठी वया कर हुकूम आणि वधुमानवर हुकूम according to age and seasons प्रत्येक त्रीवर्षीची दिवसातून चार वेळेचे (शिशु baby आणि बालपण childhood वयात) अन्न घेणे दिवसातून अनेक वेळा मुके कर हुकूम) नैसर्गीक निषेडक अन्न आहाराचा शारीरिक अवयवना पुरवठा करणेसाठीचे नैसर्गीक अन्न आहाराची योजना नैसर्गीक संतुलीत नेमके गरजेप्रमाणे अचूक तंतुवित without mistake correctly exactly नैसर्गीक संतुलीत अन्न आहाराच्या योजनेसाठी आवश्यक प्रत्येक नैसर्गीक अन्न पदार्थाचे जन्मजात स्वाभाविकपणे since one's birth, in born, naturally साधक गुण आणि कायक दोषांनुसार विविध पोषक

सात्त्विक सत्यमुक्ता गुणधर्मिण्युसाए, नानाविध अनमोल नैसर्गिक औषधी  
 गुणधर्मिण्युसाए शरीर अवयवां व होणारे आरोग्य संपन्न *good for the health*  
 आणि बुद्धिसाज कारक *व्यवस्था* परिणामीची सरासरी गुणावयुक्त गुणवत्तापूर्ण  
 गुणाकांची केरीज आरोग्य संपन्न *good for the health* परिपूर्ण तानुभ्यपूर्ण  
 ताजेतवाने उत्साहि उजविन महान सामर्थ्याला विभक्त उत्साहि उजाशक्तीसह  
*the great powerfully strength strength balance energetic energy*  
*power* क्रियाशिल *active* उजेगीत संपुलीत कामगिरीची *person's power* शताशुची  
 मध्ये जिवनशैली विकसित होण्याचे वृष्टीकाना पुन प्रत्येक नैसर्गिक अन्न पदक  
 पदार्थांचे नैसर्गिक संपुलीत अन्न आहार मात्रां तीळ अचुकता तंतु मात्रा  
 वाटा / हिस्सा / भाग प्रमाणाशिररीत्या प्रमाण निश्चित करून आणि नैसर्गिक  
 पध्दतीने अन्न आहार विज्ञान रथाभाकार शरीराची नेमकी गरज ओळखून  
 गरजेइतकाच संपुलीत नैसर्गिक अन्नाचा पुरवठा करणाची नैसर्गिक संपुलीत  
 अन्न आहार योजना, 3) दैनंदिन दिनचर्या आरोग्य संपन्न *good for the health*  
 वेळेचे योग्य संपुलीत निमोजन नेहमी समाधानी, आनंदी व प्रसन्न  
 तथाव मुक्ता, चिंतामुक्ता निरोगी मनाने दैनंदिन दिनचर्या योजना नैसर्गिक  
 निमम वरडुकुम उपेनशैलीला दिशा *direction* आकार देऊन शिस्तकध्द  
 वृष्टीकानाच्या पध्दतश्रुति परिपूर्ण तानुभ्यपूर्ण ताजेतवाने उत्साहि उजविन महान  
 शक्तीशाली. समर्थ शाली विभक्त उत्साहि उजाशक्तीसह क्रियाशिल उजेगीत  
 संपुलीत कामगिरीची शताशुची मध्ये जिवनशैली उपयोगमाने, विकसित  
 जिवन प्रवासाचे लक्ष *व्यवस्था* साध्य करणेसाठीची जिवनशैली विकसित प्रभावपूर्ण  
 प्रभाव *व्यवस्था* *comparison* कसोटी उतरलेले / सिध्द केलेले *powerful*, सिध्द  
*power* करणेसाठी उपयुक्त मार्गदर्शक तत्वे योजना आणि विवाहापूर्वी म्हणजे  
 सौधनात प्रवेश *Puberty* कालापासुन ते विवाह होईपर्यंतचा जिवन प्रवासात  
 पुर्ण प्रमाणीकरण आणि सातत्याने खड्मचमवत पालन तडीस *follow* नणेची योजना  
 या पाच योजनांचे एकत्रीत संपुलीत सरावांद्वारे संयोग मिळ *combine*  
*balanced practice combination* पुर्ण ध्यानात्मक पुर्ण प्रमाणीकरणाने  
 पुर्ण प्रमाणीकरण संपुलीत मेहनतीची जोड देऊन सातत्याने चिकाटीने आणि  
 जीवने पुर्ण प्रमाणीकरण मडास्वीशिल साध्य करून शिस्तकध्द वृष्टीकानाच्या  
 पध्दतश्रुति परिपूर्ण तानुभ्यपूर्ण ताजेतवाने उत्साहि उजविन महान सामर्थ्याला  
 विभक्त उत्साहि उजाशक्तीसह क्रियाशिल उजेगीत संपुलीत कामगिरीची  
 शताशुची मध्ये जिवनशैली उपयोगाचे योग्य निमोजन व लक्ष केंद्रित  
 करणेसाठी, जिवनशैली विकसित करणेसाठी, विकसित जिवन प्रवासाचे लक्ष  
*व्यवस्था* साध्य करणेसाठीचे वृष्टीकाना पुन जिवन प्रवासाचे उद्दिष्ट साध्य  
 करणेसाठीचे ध्येयाने आपाटलेले जे प्रशिक्षणाची शिष्ट *baby* नांवेनांदणी  
 करतील मग ते *विशेष* *कुलगा* असलेले किंवा *शिष्ट* *कुलगा* असलेले त्या  
 सर्व प्रशिक्षणाची *करणे* *मध्ये* *योग्य* वनत माऊर यंतीशैलीसह  
 पुढा रकदा तरतु या संकेतस्थळावर लिहून प्रसिध्द केलेले पचन पत्र  
 क्रमांक दोन या वचन पत्रामधील लेखी माहिती व रडुकुम करणेमाहिती व रडुकुम

हि माझी उपलब्ध करून देणे हि माझी वैयक्तिक जबाबदारी आहे.

It is my personal responsibility to making this opportunity available.

सरावाने परिपूर्णता येते Practice brings perfection

मि नमतः पुरपठा करणार वेस लेल्या ऑनलाईन नैसर्गिक अन्न आहार योजना, नैसर्गिक पध्दतीने अन्न शिजविणेच्या पध्दतीची आणि शास्त्रोक्त पध्दतीने शारिरिक व्यायाम क्रियांची ऑनलाईन प्रालक्षिकांवर हुकुम <sup>according to</sup> ~~demonstration~~ <sup>without mistake</sup> ~~correctly~~ <sup>exactly</sup> अनुक तंतो तंत

सराव पूर्ण प्रामाणीकरण आणि सातत्याने अनुसरण <sup>follow</sup> करणाऱ्या हेतुने ऑनलाईन नैसर्गिक अन्न आहार योजना, नैसर्गिक पध्दतीने अन्न शिजविणेच्या पध्दतीसह आणि शास्त्रोक्त पध्दतीने शारिरिक व्यायाम क्रिया योजना, प्रालक्षिकांसह, देणं दीन दिनचर्या योजना, मार्गदर्शक तप्ये योजना या चार योजनांचा अनुक तंतो तंत सराव पूर्ण प्रामाणीकरण आणि सातत्याने अनुसरण <sup>follow</sup> करणाऱ्या हेतुने पूर्णप्रामाणीकरण सिकार करा.

सरावाने परिपूर्णता/पूर्णत्व येते Practice brings perfection.  
Practice brings perfection,

स्थळ: नागज (इंडीया) श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान

Place: NAGAJ (INDIA) Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN  
@Ramehambaw

Date: 15 - 4 - 2020. Fifteen April 2022.

संपुर्ण जगातील प्रशिक्षणार्थी नाव नोंदणी करणारे सर्व आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable सर्व प्रशिक्षणार्थींसाठी मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तरुण मुलगा असेल किंवा तरुण मुलगी असेल, ती नवविवाहित तरुणी असेल, किंवा नवविवाहित तरुण असेल, विवाहित पुरुष असेल किंवा विवाहित महिला/स्त्री असतील, जेष्ठ नागरिक विवाहित महिला असेल किंवा जेष्ठ नागरिक विवाहित पुरुष असतील, जेष्ठ नागरिक पुरुष असतील किंवा जेष्ठ नागरिक महिला असतील. सर्व प्रशिक्षणार्थींसाठी आणि आमचे अधिकृत संकेतस्थळाला [www.OnceMoreYoungish.com](http://www.OnceMoreYoungish.com) website / पुन्हा एका तरुण संकेतस्थळाला भेट देणारे संपुर्ण जगातील आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable सर्व जनतेला मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तरुण मुलगा असेल किंवा तरुण मुलगी असेल, ती नवविवाहित तरुणी असेल, किंवा नवविवाहित तरुण असेल, विवाहित पुरुष असेल किंवा विवाहित महिला/स्त्री असतील, जेष्ठ नागरिक विवाहित महिला असेल किंवा जेष्ठ नागरिक विवाहित पुरुष असतील, जेष्ठ नागरिक पुरुष असतील किंवा जेष्ठ नागरिक महिला असतील सर्व नागरिकांसाठी

दोन TWO  
प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला वचनपत्र क्र. ~~XXXXXX~~ या वचनपत्राचे [www.OnceMoreYoungish.com](http://www.OnceMoreYoungish.com) website / पुन्हा एका तरुण संकेतस्थळावर वचनपत्र लिहून प्रसिद्ध केले आहे आणि मी स्वतः श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान माझे स्वताचे पूर्ण नाव लिहून मी स्वतः माझी सही/स्वाक्षरी SIGNATURE केलेली आहे. माझे नाव आणि स्वाक्षरी SIGNATURE च्याखाली प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला IN ADDITION TO आणखी ADDITIONAL अधिक ज्यदा उल्लेखनीय माहिती Notable Information आणि काही महत्वाच्या सूचना And Some Important Tips लिहून प्रसिद्ध करणार आहे कि प्रसिद्ध करणार असलेली उल्लेखनीय माहिती आणि काही महत्वाच्या सूचना प्रत्येक आदरणीय सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable प्रशिक्षणार्थींनी, आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य नागरिकांनी प्रत्येक महिन्याचे एक तारखेला प्रसिद्ध करणार असलेली माहिती जाणून घेणेसाठी [www.OnceMoreYoungish.com](http://www.OnceMoreYoungish.com) website ला / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळाला भेट द्यावी

**Visit To The Once More Youngish Website To Know The Information Published**

दोन्साठी  
दिनांक 01/05/2022 रोजी वचनपत्र क्र. ~~XXXXXX~~ प्रसिद्ध होणारी माहिती जाणून घेण्यासाठी [www.OnceMoreYoungish.com](http://www.OnceMoreYoungish.com) website ला / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळाला भेट द्या.

To know the information that will be published for promise Letter no ~~XXXXXX~~ 01/05/2022, visit to the Once More Youngish website

### **एक आदरणीय विनंती A Respectful Request**

संपुर्ण जगातील प्रशिक्षणार्थी नाव नोंदणी करणारे सर्व आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable सर्व प्रशिक्षणार्थींसाठी मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तरुण मुलगा असेल किंवा तरुण मुलगी असेल, ती नवविवाहित तरुणी असेल, किंवा नवविवाहित तरुण असेल, विवाहित पुरुष असेल किंवा विवाहित महिला/स्त्री असतील, जेष्ठ नागरिक विवाहित महिला असेल किंवा जेष्ठ नागरिक विवाहित पुरुष असतील, जेष्ठ नागरिक पुरुष असतील किंवा जेष्ठ नागरिक महिला असतील. सर्व प्रशिक्षणार्थींसाठी आणि आमचे अधिकृत संकेतस्थळाला [www.OnceMoreYoungish.com](http://www.OnceMoreYoungish.com) website / पुन्हा एका तरुण संकेतस्थळाला भेट देणारे संपुर्ण जगातील आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable सर्व जनतेला मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तरुण मुलगा असेल किंवा तरुण मुलगी असेल, ती नवविवाहित तरुणी असेल, किंवा नवविवाहित तरुण असेल, विवाहित पुरुष असेल किंवा विवाहित महिला/स्त्री असतील, जेष्ठ नागरिक विवाहित महिला असेल किंवा जेष्ठ नागरिक विवाहित पुरुष असतील, जेष्ठ नागरिक पुरुष असतील किंवा जेष्ठ नागरिक महिला असतील

आपण सर्वांना Once More Youngish परिवाराकडून एक आदरणीय विनंती जेव्हा तुम्ही [www.OnceMoreYoungish.com](http://www.OnceMoreYoungish.com) वेबसाईटला भेट देता, केव्हा इतरांनी [www.OnceMoreYoungish.com](http://www.OnceMoreYoungish.com) वेबसाईटला भेट द्यावी या हेतूने [www.OnceMoreYoungish.com](http://www.OnceMoreYoungish.com) या वेबसाईटची लिंक, मित्रपरिवार, नातेवाईक, संबंधी, गणगोत, आशेष्ठ, सगेसोयरे, ग्रुप मध्ये पोस्ट करा.

A respectful request from the once more youngish family to all of you When you visit the [www.OnceMoreYoungish.com](http://www.OnceMoreYoungish.com) website in the friends, one's relative, one's kith and kin, group for the purpose that others may visit [www.OnceMoreYoungish.com](http://www.OnceMoreYoungish.com) website.

Yours faithfully

Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN

आपला विश्वासू

श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान

*Suresh Ramchandra*

सही/स्वाक्षरी Signature

Once More Youngish Website वन्स मोअर यंगीश वेबसाईटवर / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावर प्रकाशित केलेली लेखी माहिती स्वतः श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान यांनी स्वतः त्यांचे मूळ मराठी मातृभाषेत लिहून प्रकाशित केले आहे. ते स्वतः मराठी भाषेचा इंग्लिश (यु एस) भाषेत अनुवाद करत आहेत Once More Youngish Website वर / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावर प्रकाशित करत आहेत.

The written information published on the once more youngish website has been written and published by Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN himself in his native Marathi mothertongue. He himself is translating the Marathi language into English (US) and Once More Youngish are publishing on this website.

काही असाध्य रोगांवर संशोधन सुरु आहे

Research into some incurable disease in progress

काही असाध्य रोगांचा शोध अंतिम टप्प्यात आहे

The search for some incurable disease is in final stages

वेळोवेळी, प्रकाशित माहिती once more youngish website/ पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावर सिद्ध चाचणी शरीरविज्ञान फिजीओलॉजी सिद्धांत म्हणून प्रकाशित केली जाईल.

From time to time, published information will be published all the Once More Youngish website as a proven test physiology theory.

आमच्या अधिकृत वेबसाईटला / संकेतस्थळाला भेट द्या

Visit our official website

आमची अधिकृत वेबसाईट / संकेतस्थळ

Our official website

[www.OnceMoreYoungish.com](http://www.OnceMoreYoungish.com)

नैसर्गिक फुलाचे रोप/वृक्ष केवडा Flowering plant/tree केवड्याची फुले Kevda Flowers बीजापासून निर्मिती झालेले अपरिपक्व रोप जेव्हा नैसर्गिक परिपक्व होते म्हणजेच परिपक्वतेच्या बहराणे बनून जाते तेव्हा ते त्याच्या नैसर्गिक जन्मजात विविध गुणधर्मांनी निसर्गात प्रसिद्धी मिळवते. आणि अनेक वर्षे नैसर्गिक जन्मजात मोहक सुगंधाने सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची क्षमता केवड्याच्या फुलातील सुवासिक सुगंधात आहे.

मनुष्याचे जन्मजात नानाविविध वैशिष्टपूर्ण गुणधर्म व त्याच्या 16 व्या वर्षापासून म्हणजेच परिपक्वतेच्या बहराणे बहरलेल्या वर्षापासून परिपूर्ण तारुण्यपूर्ण ताजेतवाने उत्साही उर्जावान महान सामर्थ्यशाली विर्यतेजउत्साहीउर्जाशक्तीचे The great powerful strength semen brilliance energetic energy power 16 च्या तारुण्याच्या भराच्या बहरातील स्वतःचे वयाचे 16 वे वर्ष तारुण्याचे ते स्वतःच्या वयाची 116 वर्ष आयुष्यातील प्रत्येक वर्ष, प्रत्येक वर्षातील प्रत्येक दिवस स्वतःच्या वयाच्या 16 वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेला महान सामर्थ्यशाली विर्यतेजउत्साहीउर्जाशक्तीसह क्रियाशील Active उत्तेजित Stimulated संतुलित Balanced संतुलीनीकरण Stabilization कामगिरीची Performance शतायुषी More वर्षे 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली जीवनशैली उपभोगणे साध्य आहे / शक्य आहे. स्वतःचे वयाचे 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली शतायुषी More जीवनशैली उपभोगता यावी या उद्देशाने मनुष्य जन्माची निर्मिती आहे मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल मनुष्यदेह हि एक जिवंत बुद्धीजीवी मशीन आहे. या बुद्धीजीवी मशीन रूपी मनुष्य देहाला ज्या गुणधर्मांचे नैसर्गिक अन्नपदार्थांची Food Diet Plan, Food Stuffs नैसर्गिक संतुलित अन्न आहार योजना नैसर्गिक पद्धतीने अन्न शिजवून खाण्याद्वारे शरीर अवयवांना पुरवठा केला जातो त्याच गुणधर्मांचा शरीर अवयवांकडून रजलट आपणला प्राप्त होतो हा शरीरविज्ञानाचा सिद्धांत आहे. आपले शरीराकडून आपली जी अपेक्षा आहे त्या अपेक्षापूर्तीसाठी त्या गुणधर्मांचे नैसर्गिक अन्नपदार्थांची नैसर्गिक संतुलित अन्न आहार योजना नैसर्गिक संतुलित पद्धतीने अन्न शिजवणे आणि खाण्याद्वारे शरीर अवयवांना पुरवठा करणे आणि शरीरविज्ञानाचा सिद्धांत असाही आहे कि शरीराच्या ज्या अवयवाला शारीरिक व्यायाम क्रिया सारावाद्वारे व्यायाम प्राप्त होतो तो अवयव बलवान, विकसित, क्रियाशील होतो म्हणून संतुलित शारीरिक व्यायाम क्रिया सारावाद्वारे आपण खालेल्या अन्नाचे संतुलित पचन, सर्वांग शरीर अवयव संतुलित बलवान विकसित करण्यासाठी उपयोग केला पाहिजे तरच खर्या अर्थाने अन्न आहार योजन सार्थ ठरतात. 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली महान सामर्थ्यशाली विर्यतेजउत्साहीउर्जाशक्तीसह क्रियाशील, उत्तेजित संतुलित संतुलीनीकरण कामगिरीची शतायुषी More वर्षे 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली जीवनशैली उपभोगणे सहज साध्य होते.

Yours faithfully

Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN

आपला विश्वासू

श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान

*S.Ramchandra*

सही/स्वाक्षरी Signature

वचनपत्र क्रमांक तिन Promise Letter Number THREE

→ पाहा: सर्वातम गुणवत्तेतील सर्वोच्च शुद्ध बिजापोटी Page No 7 to 27

Partly and or more than that from semen defects  
 अंशतः आणि किंवा त्याहिपेक्षा ज्यास्त बिज दोषापासून जर बायोलॉजिक व माजसीक अपंगाच्या समस्येद्विवाय बिबु baby (बाळ) जन्मले तर या मुलांच्या जन्मापासून ते वयाच्या 11 years अकरा वर्षे पुर्ण होईपर्यंतचा मुल आणि मुलांच्या ग्रुप या मुलांना जन्म देणारे मासुल Motherhood आणि पितृत्व Fatherhood (Parents's hood) यांनी आपल्या मुलांची मगता मुलगा असेल किंवा मुलगी असेल जन्मापासून ते मुलांचे वयाचे 11 years अकरा वर्षे पुर्ण होईपर्यंत मुलांचा जोपर्यंत पुन्हा एकदा तरुण, पुन्हा-पुन्हा योग्य, पामाशुत गुणवत्तापुर्ण शारीरिक शिक्ता विकास सराव व्हावेक श्रुपचे आजीवन सदस्यत्व मिळऊन देणारा मुलांच्या प्रशिक्षणार्थी नांव नोंदणी करत नाही. (प्रशिक्षणार्थी नांव नोंदणीसाठी पाहा: सर्वातम गुणवत्तेतील सर्वोच्च शुद्ध बिजापोटी Page NO. 22) तोपर्यंतचा म्हणजे मुलांच्या जन्मापासून ते मुलांच्या अकरा वर्षापर्यंत प्रशिक्षणार्थी नांव नोंदणी करण्यापुर्वीचा कालखंड अंशतः किंवा त्याहिपेक्षा ज्यास्त अन्न आहारापासून वंचित

यादुरेची अद्योदरवात ओढीपासून पुढेले ते पान क्रमांक 4 वरील दुवे फी अद्योदरवात केलेल्या ओढीपर्यंत उपद्रवी अडकल्यापैकी एक असल्याचे सिद्ध होते. या ओढीपर्यंतची माहिती वचनपत्र क्रमांक चार आणि वचनपत्र क्रमांक पाच साठी पाहावी.]

पुन्हा एकदा तरुण या संकेत स्थळावर प्रवृत्तीत लेववी माहिती अन्न आहार योजनांची माहितीवर कुकुम Once More Yoganish या website वर प्रकाशित लेखी अन्न आहार योजनांपासून अंशतः आणि किंवा त्याहिपेक्षा ज्यास्त वंचित, सरवाल, विस्तारित, तपविष्टवान, विकृष्टशासह मी वैयक्तिकरित्या माझ्या स्वतःच्या जोरवमीवर, नोंदणीकृत प्रशिक्षणार्थीना वमानुसार आणि हंगामानुसार/अनुसुसार आजीवन नैसर्गीक खाण्यामात्रां निषेडक अन्न आहारातील प्रतिक नैसर्गीक निषेडक खाण्यामात्रां अन्न प्रदामांचे अन्न आहार माजताम प्रमाण शीररित्या प्रमाणांनुसार हिस्सा / वाटा / भाग according to without mistake correctly a small measure to a medium measure or a large measure/measured

प्रोपर्टीव्हातरी प्रोपर्टीव्हात परिणामी अन्न आहार योजना संतुलीत आणि इच्छित आरोग्यसंबंधक health-enhancement परिणामीच्या आकलनापत्तीकडे ज्यास्तित ज्यास्त अपेक्षित आरोग्य संपन्न good with the health परिणाम साध्य करण्यत अन्न आहाराच्या दुपटीकानासून कुमिका सिद्ध करण्यत यज्ञासी होतात अशा अंगेक अन्न आहार योजना नैसर्गीक पद्धतीने अन्न आहार बिजाबिबेच्या प्रालक्षिकांसह अजलाईंगपुर्ववर्गकरणां परिपूर्ण नैसर्गीक खाण्यामात्रां अन्न वटकांचे उपतीची परिपूर्णता हे प्रमाण आहे. Standard अस्सल अस्तित्वासह हे प्रमाण Standard आहे. (संकरित नसलेले, भेसळ नसलेले non-hybrid, unadulterated) गुणवत्तापुर्ण गुणवत्तेचे परिपूर्ण मुळ खरे नैसर्गीक उत्पत्तीची परिपूर्णता हे प्रमाण Standard आहे. अचुक तंतोतंत without mistake correctly हे प्रमाण Standard आहे, परिपूर्ण पुर्ण वाढीची परिपूर्णता हे प्रमाण आहे. Standard (संकरित नसलेला, भेसळ नसलेला) मुळ रमडे अस्तित्त्व असलेले हे प्रमाण Standard आहे. परिपूर्ण रसरसित सर्वातम सर्वोच्च पुर्ण रसांची परिपक्वता हे प्रमाण Standard आहे, परिपूर्ण सर्व अन्न पदार्थांच्या परिपक्वतेची परिपूर्णता हे प्रमाण Standard आहे.

परिपूर्ण खाद्यपदार्थांमध्ये सर्व अन्नपदार्थांमध्ये परिपूर्ण अर्कांची परिपूर्णता हे <sup>Standard</sup> प्रमाण आहे. परिपूर्ण मुळवर्त नैसर्गिक नानाविध अन्नमोळ औषधी गुणधर्मांची परिपूर्णता हे प्रमाण आहे. खाद्यपदार्थांमध्ये सर्व नैसर्गिक अन्न पदार्थांमध्ये पोषक, पोषक, सार्वभौमिक, सत्वयुक्त गुणधर्मांची परिपूर्णता हे प्रमाण आहे. निषेधक, खाद्यपदार्थांमध्ये, मुळवर्त नैसर्गिक उत्पाती, असेच नसलेले, सिकरीत नसलेले प्रथेक अन्न पदार्थांची अचूक निषेध हे प्रमाण आहे. इतर अवयवांची नेमकी गरज हे प्रमाण आहे. नेमके प्रमाणांनुसार इतर अवयवांसाठी अन्न आहार योजनेची नेमकी गरज निश्चित करून नेमके गरजेनुसार <sup>Standard</sup> हे प्रमाण आहे. नसलेल्या आणि अक्षुण्णानुसार अक्षुण्ण हे प्रमाण आहे. <sup>according to seasonal without mistake correctly</sup> ~~to a small measure~~

अचूक प्रमाणांनुसार प्रमाणांनुसार <sup>to a large measure (measured / proportionately proportion)</sup> शरीर अवयवांच्या गरजेनुसार खाद्यपदार्थांमध्ये निषेधक संतुलित नैसर्गिक पदार्थां शिजविलेला अन्न आहार योजनेचे प्रमाण आहे. अन्न आहार योजनेनुसार अन्न आहार योजनेची खाद्यपदार्थांची वापर करण्यावर शिस्त बंध्य हृदयकामाच्या पदार्थांनुसार अन्न आहार योजनेमध्ये नेमकेपणा निषेधक खाद्यपदार्थांमध्ये मुळवर्त नैसर्गिक उत्पाती, असेच नसलेले, सिकरीत नसलेले अन्न प्रथेक अन्नपदार्थांची निश्चित मात्रा प्रमाणांनुसार प्रमाणांनुसार नसलेल्या नेमकेपणा <sup>according to without mistake correctly a small measure</sup> ~~to a large measure (measured / proportionately proportion)~~

अन्न आहार योजनेच्या योजने निश्चित करून <sup>Standard</sup> हे प्रमाण आहे. अचूक प्रमाणांनुसार नेमके प्रमाण निश्चित करणेची नेमके प्रमाणांनुसार प्रथेक अन्न पदार्थांचे साधक गुण आणि बाधक दोषांच्या शरीर अवयवांवर होणारे चांगले आणि वाईट परिणामांची कारकाईने अचूकपणे निरीक्षण हे <sup>Standard</sup> प्रमाण आहे. प्रमाणांनुसार अचूकपणे / निरीक्षण करून गुणावगुणांमधील आरोग्य दीपण <sup>good for the health</sup> जमेची वास्तु संतुलित <sup>balanced</sup> अन्न आहार योजनेचे प्रमाण आहे. अचूक प्रमाणांनुसार मुळवर्त नैसर्गिक हृदयकामाच्या अचूकपणे आरोग्य सुलभता सुलभता हे परिपूर्णता हे प्रमाण आहे. जीवनशैलीची परिपूर्णता, जीवनशैलीचे पुनर्तव / पुनर्तव निषेधकामाची सिध्दी / सफलता प्रमाणपूर्वक यशस्वीरीत्या रचना अर्थात सार्थ निषेधक उपयुक्ततांचे उद्दीष्ट साध्य करणेसाठी शिस्त बंध्य हृदयकामाच्या आरोग्य दीपण <sup>good for the health</sup> जमेची वास्तु विचारात घेऊन शरीर अंतर्गत निर्माण होणारे अवयवांच्या दोषांची निराकरण <sup>restoration, removal</sup> करून अवयवांच्या सुलभता साध्य करणेच्या आरोग्य दीपक <sup>health-enhancement</sup> योजनेची परिपूर्णता हे प्रमाण आहे.

अन्न पदार्थांनुसार निश्चित करून नेमके प्रमाण निश्चित करून खाद्यपदार्थांमध्ये नानाविध <sup>miscellaneous</sup> मुळवर्त नैसर्गिक अन्नमोळ औषधी गुणधर्मांची शरीर अवयवांच्या विविध गरजा आणखी सार्थकरीतरीत पुनर्तव करणेची योजनेची प्रथेक दीपकरीतरीत विविध चार वेळा (ब्रह्मण, सुखा, वाता, विषा) च्या वातावरणात